

कोलाहल 1) m. *verworrenes Geschrei* DAÇAK. 66, 3. 73, 9. SARVADARÇANAS. 131, 9. — 2) ed. Bomb. richtig कोलाहलः.

कोलित Ind. St. 3, 484. fg.

कोलिसर्प, HARIV. 782 liest die neuere Ausg. कोलिस्पर्शाः.

कोलित्वा n. = कोलान्त VARĀH. BRH. S. 79, 36.

कोलिक N. pr. einer Oertlichkeit WILSON, Sel. Works 1, 299.

कोचिदार Schol. zu KĀTJ. ÇR. 21, 3, 20. — Vgl. कुदार, कुदाल, विदल.

कोश 1) e) कैमत्रि^० (रथ) MBH. 8, 1733. — f) VARĀH. BRH. S. 46, 23. 30, 5. 10. — g) वीच^० BUĀG. P. 10, 82, 47. — h) वलश्च कोषं च MBH. 4, 964 fehlerhaft für वलं च कोशश्च, wie die ed. Bomb. liest. — l) vgl. वीच-कोश. — g) genauer *Eihaut*; vgl. auch VARĀH. BRH. 4, 15. 3, 4. — r) VARĀH. BRH. S. 68, 8. = मुक्क HALĀJ. 2, 368. — t) षञ्जक Verz. d. Oxf. H. 222, b, No. 340. — v) vgl. कोशवारि und वारिकोश. — x) *poetischer Schatz, Spruchsammlung, eine Sammlung lose an einander gereihter Strophen* KĀVĀD. 1, 13. SĀH. D. 363. Titel einer best. von Vasubandhu verfassten *Sammlung* von Gāthā WASSILJEW 220. 283. — y) *Bez. einer best. Conjunction der Planeten* VARĀH. BRH. S. 20, 5. 7. 9.

कोशकार 2) WEBER, RĀMAT. UP. 336. — 3) KAP. 3, 73. °वसन VARĀH. BRH. 27, 31.

कोशकारिका f. Titel einer von Vasubandhu verfassten *Sammlung* von Gāthā WASSILJEW 220.

कोषत्र (कोष + 1. ङ) *Seide*; s. धौत^०.

कोषधान्य n. *Hülsenfrucht* VARĀH. BRH. S. 8, 8.

कोषधावन (कोष + धा^०) adj. (f. ई). ई^० etwa *nicht aus dem Gehäuse* (d. h. dem Rahmen) *laufend*: दारः TBR. 3, 6, 2, 2.

कोशफल 3) c) *Hodensack* VARĀH. BRH. S. 67, 9. — Vgl. महाकोशफला.

कोशरत्निन् m. *Schatzhüter, Schatzmeister* KATHĀS. 73, 33.

कोशवत् 1) *reich* KATHĀS. 61, 215.

कोशवारि n. = कोश 1) v) KATHĀS. 119, 35. 42. — Vgl. वारिकोश.

कोशामाराधिकारिन् m. *Schatzmeister* KATHĀS. 73, 24.

कोशातक vgl. महा^०.

कोशाध्यत्त 1) VARĀH. BRH. S. 86, 29. KATHĀS. 73, 29.

कोशिका HALĀJ. 2, 161.

कोशेक्षण (कोश + ई^०) adj. *hervorstehende Augen habend* VARĀH. BRH. S. 69, 20.

कोश्य Z. 3 liest शिङ्गीनिकोश्याभ्याम्. — Vgl. नि^०.

कोषण n. nom. act. von कुष् Schol. zu AV. PRĀT. 3, 75.

कोष्ठ 1) अत्रोष्ठं इयो मनुक्वथ्य BUĀG. P. 10, 83, 22. — 3) MBH. 12, 8793 (nach dem Schol. = हृद्यपुष्टरीक; vgl. u. माण्ड 3) a) am Ende). BUĀG. P. 10, 41, 20 (am Ende eines adj. comp. f. ऋ). 30, 53. — 7) = अत्मीय VIÇVA bei UĠĠVAL. zu UṅĀDIS. 2, 4. — 8) *eine umschlossene Fläche, Feld* (z. B. auf einem Schachbrette) TITHĀDIT. im ÇKDR. u. चतुरङ्ग. Ind. St. 8, 433. fg. Schol. zu KĀTJ. ÇR. 697, 5. VARĀH. BRH. S. 33, 42. Vgl. कोष्ठागार. — 9) = अन्नर्गृह् VIÇVA a. a. O. (die Genetive कुन्नेरत्तर्गृह्य befremden). — 10) *Nacht* AGĀJAPĀLA bei AUFRECHT, UṅĀDIS. Ind. — Vgl. प्रश्नकोष्ठी.

कोष्ठक 2) कोष्ठकीकृत्य auch MBH. 6, 2463, wo mit der ed. Bomb. रथवन्देन st. रथवेशेन zu lesen ist. — 3) = कोष्ठ 8) VARĀH. BRH. S. 53, 46.

कोष्ठपाल Verz. d. Oxf. H. 133, b, 33.

कोष्ठरोग m. *Unterleibskrankheit* VARĀH. BRH. S. 104, 5.

कोष्ठागार auch = कोष्ठ 8) HALĀJ. zu KHANDAS. 2, 3 in Ind. St. 8, 230. auch *Bez. des Nakshatra Maghā* VARĀH. BRH. S. 47, 5.

कोष्ठ vgl. कामकोष्ठी.

कोसल m. pl. R. 7, 107, 7. 17. VARĀH. BRH. S. 5, 69. 9, 26. 10, 4. 13.

देश Verz. d. Oxf. H. 332, b, 10. कोसलजा = कोसलात्मजा WEBER, RĀMAT. UP. 293. कोसला f. KATHĀS. 56, 415. Verz. d. Oxf. H. 217, b, 13. Z. 7 die neuere Ausg. richtig काशिकोसलाः; überhaupt ist zu bemerken, dass die neueren Ausgg. des MBH., HARIV. und R. fast durchgängig स, nicht श schreiben.

कोसार m. = कर्पू Schol. zu KĀTJ. ÇR. 15, 1, 9. 21, 3, 26. — Vgl. कुत्सार.

कोहर m. N. pr. eines Prākṛit-Grammatikers Ind. St. 4, 336. v. I. कोहल.

कोहल 2) c) ein Lehrer Verz. d. Oxf. H. 53, b, 13. ein Prākṛit-Grammatiker (vgl. v. I. कोहर) 181, a, 13. Autor eines Werkes über Musik 199, b, No. 471. 201, a, No. 480. Ind. St. 8, 272.

कोहलीय n. *Bez. des von Kohala verfassten Werkes über Musik* Verz. d. Oxf. H. 201, a, No. 480.

कोहलेश्वरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, b, 28.

कौकिल TBR. Comm. 2, 632, s. 666, 9.

कौकुरूपिण्ड m. patron. Ind. St. 4, 373, N.

कौकुलिका f. N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. 9, 2633.

कौकुट n. (sc. घ्रासन) *eine best. Art des Sitzens* Verz. d. Oxf. H. 11, a, N. 1.

कौन्तेयक PRATĀPAR. 69, a, 9.

कोङ्कण VARĀH. BRH. S. 16, 11. °देश Verz. d. Oxf. H. 332, b, 14. MBH. 6, 367 liest die ed. Bomb. कोङ्कणाः.

कोङ्कुम (von कुङ्कुम) 1) adj. *mit Saffran gefärbt*: वासस् HARIV. 7072. — 2) m. pl. *Bez. von 60 best. Ketu* VARĀH. BRH. S. 11, 21.

कोचकृत्ति m. patron., pl. SĀṂSK. K. 184, a, 9.

कोचायक m. *Bez. eines best. Decocts* Verz. d. Oxf. H. 319, b, No. 758.

कोचुमार adj. von Kūkumāra *herrührend*: °योगाः unter den 64 Kalā; s. u. कला Sp. 138, Z. 8 v. u. कौतुमारयोगाः Schol. zu BUĀG. P. 10, 43, 36. कुचुमाराश्च योगाः Verz. d. Oxf. H. 217, a, 6.

कोत्र (von कुत्र) adj. *zu Mars in Beziehung stehend, ihm gehörig* VARĀH. BRH. 8, 11. 18, 12. 24, 10.

कोच्चिकी f. unter den acht Akula bei den Kaula Verz. d. Oxf. H. 91, b, 33. vielleicht *Schlüsselhüterin* von कुच्चिका *Schlüssel*.

कोच्चो f. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 36. 339, b, 45.

कोच्चर 1) MBH. 13, 5580 = 12, 8932. n. (sc. घ्रासन) *Bez. einer best. Art des Sitzens* Verz. d. Oxf. H. 11, a, N. 1.

कोटलि m. patron. SĀṂSK. K. 184, b, 2.

कोटवी HALĀJ. 2, 328.

कोटस्थ (von कूटस्थ) n. *Unveränderlichkeit, Unwandelbarkeit* (der Seele) SARVADARÇANAS. 161, 17.

कोटिक m. auch als *Fleischverkäufer* erklärt; vgl. noch HALĀJ. 2, 440.

कौटिल्य 1) ein Grammatiker Verz. d. Oxf. H. 113, b, 17. 183, b, 12.